Date : 11th August, 2020 Ref. : BSE/25/2020-2021.

To,

Dept. of Corporate Services, Bombay Stock Exchange Limited,

Phiroze Jeejeebhoy Towers, Dalal Street, Mumbai – 400 001.

Company Code: 514300

Company ISIN: INE156C01018

To,

The Listing Department,
National Stock Exchange of India Limited,

Exchange Plaza, Bandra Kurla Complex,

Bandra (East), Mumbai- 400051. Company Code: PIONEEREMB Company ISIN: INE156C01018

Dear Sir,

Sub. : ADVERTISEMENT OF NOTICE OF 28TH ANNUAL GENERAL MEETING, WILL BE HELD ON 31ST AUGUST, 2020.

Pursuant to Section 47 (3) of the SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations, 2015 and MCA circular dated 5th May, 2020, copies of Notice of 28th Annual General Meeting published in the following Newspapers which is enclosed herewith:

- 1. Business Standard (English) Edition on Tuesday, the 11th August, 2020; and
- 2. Mumbai Lakshdeep (Marathi) Edition on Tuesday, the 11th August, 2020.

Further, as per Regulation 47 (1), the Company has also disseminated the above published information on the Company's website viz., www.pelhakoba.com

We request you to take the same on your records.

Thanking you,

Yours faithfully, For PIONEER EMBROIDERIES LIMITED

(HARSH VARDHAN BASSI) MANAGING DIRECTOR DIN 00102941 Encl: As Above

POSSESSION NOTICE (for immovable property)Rule 8-(1) Whereas, the undersigned being the Authorized Officer of IIIF. Home Finance Limited (formerly known as India Infoline Housing Finance Ltd.)(IIIFIL) under the Securitisation and Reconstruction of Finandal Assets and Enforcement of Security Interest Act 2002 and in exercise of powers conferred under section 13(12) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules 2002, and in exercise of powers conferred under section 13(12) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules 2002, becamed Notice was issued by the Authorised Officer of the company to the borrowers / co-borrowers mentioned herein below in repay the amount, notice is breeby given to the borrower and the public in general areal that the undersigned has taken possession of the property described herein below in exercise of powers conferred on him under Section 13(4) of the said Act read with Rule 8 of the said rules. The borrower in particular and the public in general are hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of IIIHFL for an amount as mentioned herein under with interest thereon. The borrower's attention is invited to provisions of sub-section (8) of section 13 of the Act, If the borrower clears the dues of the "IIIHFL together with all costs, charges and expenses incurred, at any time before the date fixed for sale or transfer, the secured assets

ogether with all costs, charges and expenses incurred, at any time before the date fixed for sale or transfer, the secured asse hall not be sold or transferred by "IIHFL" and no further step shall be taken by "IIHFL" for transfer or sale of the secured assets.

Name of the Borrower(s)	Description of Secured Asset (Immovable Property)	Total	Date of	Date of
Mumbai Branch Mr. Jeetendra Kantilal Thamke,	All that piece and parcel of Flat No.15, 3rd Floor, area admeasuring 530 Sq. Ft., Building No.16 B, "Shetkari Co-	Outstanding Dues (Rs.)	Demand Notice	Possession
Mrs. Jaywanti Jeetendra Thamke (Prospect No. 719717)	Op. Housing Society" Sr. No. 31, Hissa No. (P), Gruh Nirman CHSL, Gholap Nagar, Kalyan Murbad Road, Kalyan, (W), District Thane, Mumbai Maharashtra.	Rs. 16,59,821/-	23-Jan-2020	07-Aug-2020
Vikas Sitaram Dolas, Prachi Vikas Dolas (Prospect No. 720928 & 721536)	All that piece and parcel of the property bearing Flat No. 001, Ground Floor in Building No.9, Type-B1, Poddar Navjeevan situated at village Atgaon, Taluka Shahpur, District Thane, Maharashtra.	Rs.19,27,507/- & Rs.9,62,457/-	02-Aug-2019	07-Aug-2020
Anupkumar Ramujagir Sharma and Mrs. Shaila Devi (Prospect No.837659)	All that piece and parcel of Flat No.405, Wing-B3, Project Knwon as "Prem Narayan Residency", land bearing Survey No.58, Hissa No. 2/2, Village-Aatgoan, Taluka-Shahapur, District Thane, Maharashtra.	Rs. 19,46,807/-	15-Feb-2020	07-Aug-2020
Mr. Tahoor Hasib Momin and Mr. Haseeb Hasan Sharif, Qudsiya Hasib Momin, Mubarak Sizers, Aqsa Muzarrid Ansari (Prospect No.784998)	All that piece and parcel of Flat No.101 admeasuring 14145q.Ft in Wing-A, 1st Floor situated at Saniya Heights, Milat Nagar -2, Ramzan Nabba Baug, Beside AI- Hospital, Taluka Bhiwandi, District Thane, Maharashtra	Rs.45,70,548/-	03-Dec-2019	07-Aug-2020
	contact to Authorised Officer at Branch Office :- Tiara Cl st), Mumbai-400092/ Corporate Office : Plot No. 98, Pt 1-08-2020 Sd/- Authorised Officer For	ase-IV, Udyog	Vihar, Gurgaon,	Haryana.

HINDUSTAN WIRES LIMITED

CIN: L27106WB1959PLC 024177 Reg.Office: 5thFloor, 3A, Shakespeare Sarani, Kolkata 700 071

Email: ho@hwlgas.com; Website: www.hwlgas.com; Phone: +91 33 22823586

NOTICE

Notice is hereby given that the 60thAnnual General Meeting ("AGM") of the Company will be held on Tuesday, the 29th day of September, 2020at 11:00 A.M. through Video Conferencing ("VC")/ other Audio Visual Means ("OAVM") facility conducted by CDSL to transact the Ordinary and Special Business as set out in the notice of 60th AGM. In compliance of the applicable

provisions of the Companies Act, 2013 and Rules framed thereunder, read with General Circula No. 14/2020, 17/2020 and 20/2020 dated 8.04.2020, 13.04.2020 and 5.05.2020, respectively

issued by the Ministry of Corporate Affairs without the physical presence of the Members at

In terms of MCA Circulars, Notice of the 60thAGM and the Annual Report for the FY 2019-2 has been sent by email to those Members whose email addresses are registered with the

Company/Depository Participants(s). The requirements of sending physical copy of the Notice of the 60thAGM and Annual Report to the Members have been dispensed with vide MC/

Members holding shares either in physical form or in dematerialized form, as on the cut-off dat

of 22nd September, 2020 may cast their vote electronically on the Ordinary and Special Business as set out in the Notice of the 60thAGM through electronic voting system ("remote e-Voting" of Central Depositary Services (India) Limited("CDSL"). All the members areinformed that

the Ordinary and Special Business, as set out in the Notice of the 60th AGM, will be

transacted through voting by electronic means; the remote e-Voting shall commence on Saturday, 26th September, 2020 at 10:00 a.n.

and shall end on Monday, 28th September, 2020 at 5:00 p.m.; the cut-off date, for determining the eligibility to vote through remote e-Voting or through the e-Voting system during the 60th AGM is 22nd September, 2020; any person, who becomes Member of the Company after sending the Notice of the 60thAGM by email and holding shares as on the cut-off date i.e. 22nd September, 2020, may obtain the login ID and password by sending a request at belondest evolution@cdslindia.comp. bo@bwlgas.com. However if a person is already.

esk.evoting@cdslindia.comor ho@hwlgas.com. However, if a person is alread

tered with CDSL for remotee- Voting then existing user ID and password can b

embers may note that: a) the remote e-Voting module shall be disabled by CDSL after

the aforesald date and time for voting and once the vote on a resolution is cast by the Member, the Member shall not be allowed to change it subsequently; b) the Members who have cast their vote by remote e-Voting prior to the 60thAGM may participate in the 60thAGM through VC/OAVM Facility but shall not be entitled to cast their vote agair through the e-Voting system during the 60thAGM; c) the Members participating in the

through the e-voting system during the outhAcM, c) the Members participating in the 60thAGM and who had not cast their vote by remote e-Voting, shall be entitled to cast their vote through e-Voting system during the 60thAGM; and d) a person whose name is recorded in the Register of Members or in the Register of Beneficial Owners maintained by the depositories as on the cut-off date only shall be entitled to avail the facility of remote

the Notice of the 60thAGM and the Annual Report are available on the website of th Company at www.hwlgas.com and on the website of CDSL at www.evotingindia.com In case of any queries, you may refer the Frequently Asked Questions ("FAQs") and e

voting manual available at www.evotingindia.com under help section or write an ema to helpdesk.evoting@cdslindia.com or contact Mr. Nitin Kunder (022-23058738) or M Mehboob Lakhani (022- 23058543) or Mr. Rakesh Dalvi (022-23058542).All gr connected with the facility for voting by electronic means may be addressed to Mr. Rakest Dalvi, Manager, (CDSL,) Central Depository Services (India) Limited, A Wing, 25th Floor Marathon Futurex, Mafatlal Mill Compounds, N M Joshi Marg, Lower Parel (East), Mumba

400013 or send an email to helpdesk.evoting@cdslindia.com or call on 022-23058542/43

those Members holding shares in physical form, whose email addresses are not registered with the Company, may register their email address by providing necessary details like

Folio No., Name of shareholder, scanned copy of the share certificate (front and back) PAN (self attested scanned copy of PAN card), AADHAR (self attested scanned copy of

Aadhar Card) by email to ho@hwlgas.com or nichetechpl@nichetechpl.com. Member holding shares in demat form can update their email address with their Depositor

The Register of Members and the Share Transfer books of the Company will remain closed fror Vednesday, 23rd September, 2020 to Tuesday, 29th September, 2020 (both days inclusive

Members may also write to the Company at ho@hwlgas.com.

participating in the 60thAGM through VC/OAVM Facility and e-Voting during th

समहीता कमर्सियल प्रिमायसेस को.ऑप.सो.लि. १६-अ, समहीता कॉम्प्लेक्स, साकीनाका, अंधेरी-कुर्ला रोड, मुंबई - ४०००७२. मानीव अभिहस्तांतरणासंबंधी जाहीर सचना

खालील मिळकतीचे एकतर्फी मानीव अभिहस्तांतरण करून मिळणेबाबत उपरोक्त संस्थेकडून या कार्यालयाकडे महाराष्ट्र मालकी हक्काच्या सदनिकाबाबत (त्या बांधण्यास प्रोत्साहन देणे, त्याची विक्री, व्यवस्थापन व हस्तांतरा

यांचे नियमन करण्याबाबत) अधिनियम १९६३चे कलम ११ अन्वये दि. ३१/०७/२०२० रोजी अर्ज प्राप्त झाला आहे कोविड-१९ मुळे देशात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. सद्यस्थितीत Social Distancing चे पाल-करून कार्यालयीन कामकाज सुरू करण्यात आले आहे. Covid-19 या प्रादुर्भाव व प्रसार नियंत्रित ठेवण्याच्या उद्देशा वादी /प्रतिवादी यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीत सनावणी घेण्याऐवजी प्रतिवाद १) मेसर्स इम्बी करूरवशन पा. लि. डी. ब्लॉक

वानखोडे स्टेडियम, डी. रोड, चर्चगेट, मुंबई - ४०००२०, २) मेसर्स समहीता इंडस्ट्रीयल एन्टरप्राईझेस -पत्ता माहिती नाही ३) श्री. नंदिकशोर लालभाई मेहता - पत्ता माहिती नाही. तसेच या मिळकतीबाबत ज्या कोणाचे हितसंबंध असतील सर्व संबंधितांनी त्यांचे आक्षेप/म्हणणे/उत्तर प्रत्युत्तर/युक्तीवाद/कागदपत्रे इ. ddr2coopmumbai@gmaiil.com या ईमेल आयडीवर व पोस्टाने पाठवून त्यार्च प्रत परस्परांना दि. २१/०८/२०२० रोजी दुपारी ३.३० वा. पर्यंत सादर करावी. अन्यथा प्रस्तुत मानीव अभिहस्तांतर

अर्जाबाबत निर्णय घेण्यात येईल याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी. अर्जदार व प्रतिवादी यांनी समक्ष हजर राहण्याची

मालमत्तेचे वर्णन

सिटीएस नं. ७८३/९, सर्व्हे नं. ५१, हिस्सा नं. १ भाग आणि हिस्सा नं. १९ भाग, सर्व्हे नं. ७, हिस्सा नं. ८. समहीता कॉम्प्लेक्स, अंधेरी-कर्ला रोड, साकीनाका, मंबई - ४०००७२.

सर्व्हे नं.	हिस्सा नं.	प्लॉट नं.	सी.टी.एस. नं.	मागणी केलेले क्षेत्र
५१ व ७	१ आणि १९ ८ पार्ट		७८३/९	३१६६.४०

जा.क्र.जिऊनि/मुंबई/नोटीस/१६००/सन २०२० सक्षम प्राधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था (२) पर्व उपनगरे, मंबई

कार्यालय :- कक्ष क्र. २०१, कोकण भवन, बेलापूर, नवी मुंबई - ४००६१४

प्रशांत सोनवणे सक्षम प्राधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक. सहकारी संस्था (२), पूर्व उपनगरे, मुंबई

सही / -

Mangalam Drugs & Organics Ltd.

Regd. Office: Rupam Building, 3rd Floor, 239, P. D' Mello Road, Near G.P.O., Mumbai - 400 001. Phone: 91-22-22616200/6300/8787 • Fax: 91-22-22619090 • CIN: L24230MH1972PLC116413



60.25% **Total Income**

(Y-o-Y)

159.79% **EBIDTA**

022.08% PAT

(Y-o-Y)

(Y-o-Y)(A) EXTRACT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 30[™] JUNE, 2020 (₹ in Lacs)

Particulars	Quarter Ended	Year Ended	Corresponding Quarter Ended
ratticulais	30.06.2020	31.03.2020	30.06.2019
	(Unaudited)	(Audited)	(Unaudited)
Total Income from operations	10429.54	28353.48	6508.10
Net Profit / (Loss) for the period (before Tax Exceptional and /or Extraordinary items)	1005.31	625.21	104.31
Net Profit / (Loss) for the period before Tax (after Exceptional and/or Extraordinary items)	1005.31	625.21	104.31
Net Profit/(Loss) for the period after tax (after Exceptional and /or Extraordinary items	829.55	825.25	73.93
Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/(Loss)for the period (after tax)and other Comprehensive Income (after tax)]	822.56	827.57	74.45
Equity Share Capital	1582.82	1582.82	1582.82
Reserves (Excluding Revaluation Reserve) as shown in the Balance Sheet		8811.05	
Earnings Per Share (for continuing & discontinued operations) of Rs.10/-each)			
a) Basic	5.24	5.21	0.47
b) Diluted	5.24	5.21	0.47

1) The Government of India has implemented Goods & Service Tax (GST) from 1st July, 2017 subsuming excise duty, service tax and various other indirect taxes. As per Ind-AS, the revenue for the quarter ended 30th June 2020 is reported net of GST.

The above is an extract of the detailed format of Unaudited Standalone Financial Results for the Quarter ended 30th June, 2020 filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing obligation and Disclosure Requirements) Regulations 2015. The full format of the Standalone Financial Results for the Quarter ended 30th June, 2020 is available on the Stock Exchange websites & the Companies website. (www.bseindia.com and www.nseindia.com and www.mangalamdrugs.com)

> For & on Behalf of the Board Mangalam Drugs & Organics Limited

GOVARDHAN M.DHOOT CHAIRMAN & MANAGING DIRECTOR DIN: 01240086

Place: Kolkata Date: 10.08.2020

(iv)

used for casting vote:

60thAGM

(vii)

SONATA SOFTWARE LIMITED
CIN: L72200MH1994PLC082110

Registered Office: 208, T.V. Industrial Estate, S.K. Ahire Marg, Worli, Mumbai - 400 030.

Place: Mumbai

Date : 10th August, 2020

Corporate Office: 1/4, A.P.S Trust Building, Bull Temple Road,

For Hindustan Wires Limited

DIN: 00133700

SONATA SOFTWARE N.R. Colony, Bangalore - 560 019.

EXTRACT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 30 JUNE 2020

(₹ in lakhs)

SEI-CMM

								(< in lakins)
		Stand	alone			Consc	olidated	
W1 998 -	Quarter	Quarter	Quarter	Year	Quarter	Quarter	Quarter	Year
Particulars -	ended	ended	ended	ended	ended	ended	ended	ended
	30-06-2020	31-03-2020	30-06-2019	31-03-2020	30-06-2020	31-03-2020	30-06-2019	31-03-2020
	Unaudited	Unaudited (Refer Note 3)	Unaudited	Audited	Unaudited	Unaudited (Refer Note 3)	Unaudited	Audited
Total income from operations	18,215	22,178	20,877	87,684	95,244	92,868	87,463	374,326
Net profit / (loss) for the period before tax	4,533	8,862	5,207	26,875	6,757	8,243	9,362	37,949
Net profit / (loss) for the period after tax attributable to:								
Owners of the parent Non - controlling interest	3,345	7,908	3,716	21,126	4,992 -	6,179 -	6,705 -	27,693 -
	3,345	7,908	3,716	21,126	4,992	6,179	6,705	27,693
Total Comprehensive Income for the period (Comprising of profit / (loss) for the period after tax and other comprehensive income after tax) attributable to:								
Owners of the parent Non - controlling interest	4,391	6,147	3,515	17,722	4,967 -	4,578 -	6,259 -	24,726 -
	4,391	6,147	3,515	17,722	4,967	4,578	6,259	24,726
Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the audited Balance Sheet	36,289	36,289	52,276	36,289	65,928	65,928	75,787	65,928
Paid up Equity Share Capital (Face value ₹ 1/- each)	1,039	1,039	1,039	1,039	1,039	1,039	1,039	1,039
Earnings per equity share (of ₹ 1/- each)								
Basic :	3.22	7.61	3.58	20.33	4.80	5.95	6.45	26.66
Diluted :	3.22	7.61	3.58	20.33	4.80	5.95	6.45	26.66

Notes:

Bengaluru

August 10, 2020

- 1. The above is an extract of standalone and consolidated financials results prepared in accordance with Ind AS for the quarter ended June 30, 2020.
- 2. The above is an extract of the detailed format of financial results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the financial results are available on the Stock Exchange websites 'www.bseindia.com' and 'www.nseindia.com' and on Company's website at 'www.sonata-software.com'.
- 3. The figures for the quarter ended March 31, 2020 are balancing figures arrived at based on audited results of the full financial year ended March 31, 2020 and published year to date unaudited figures for nine months ended December 31, 2019. The statutory auditors have performed a limited review on the results for the quarter ended
- 4. The above results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their respective meetings held on August 10, 2020.

FOR AND ON BEHALF OF THE BOARD OF DIRECTORS

P SRIKAR REDDY



CIN: L21098MH2013PLC244963 Registered Office: A/7, Trade World, Kamala City, Senapati Bapat Marg, Lower Parel (W), Mumbai - 400 013.

Tel No.: +91 22 6120 7900 Fax No.: +91 22 6120 7999 Email: opsingh@bpml.in; Web : www.bpml.in NOTICE OF THE SEVENTH ANNUAL GENERAL MEETING AND E-VOTING INFORMATION

NOTICE is hereby given that the 7th Annual General Meeting ("AGM") of the Member of Balkrishna Paper Mills Limited ("the Company") will be held on Friday, the Septembe 04, 2020 at 03:00 p.m. through Video Conferencing ("VC")/ Other Audio Visual Mean ("OAVM") to transact the business as set out in the Notice convening the AGM, i compliance with the circular dated May 5, 2020, read with circulars dated April 8, 202 and April 13, 2020, issued by the Ministry of Corporate Affairs and Circular dated May 12, 2020 issued by the Securities and Exchange Board of India and Regulation 44 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("SEB isting Regulations").

The Company has sent the Annual Report for FY 2019-20 along with the said Notice o August 10, 2020 through electronic mode (i.e. e-mail) to those Members whose e mail addresses were registered with the Depository Participant(s), the Company/th Company's Registrar and Share Transfer Agent ("RTA"). The Annual Report of the Company for the FY 2019-20 along with Notice of AGM and e-voting instructions is also available on the Company's website at www.bpml.in , BSE Limited a www.bseindia.com, National Stock Exchange of India Limited at www.nseindia.com and also on the website of NSDL at www.evoting.nsdl.com.

Pursuant to the provisions of Section 108 of the Companies Act. 2013 read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 and Regulatio 44 of the SEBI Listing Regulations, the Company is pleased to provide the Member with the facility to cast their votes electronically ("remote e-voting") as well e-voting a AGM through e-voting services of NSDL in respect of all the businesses to be transacted at the AGM. The procedure to cast vote using e-voting system of NSDL has been described in the Notice under the caption "Voting through electronic mean Remote e-voting)".

The remote e-voting period commences at 09:00 a.m. (IST) on Tuesday, Septemb 01, 2020 and ends on 5:00 p.m. (IST) on Thursday, September 03, 2020. During this period, Members can select EVEN 113252 to cast their votes electronically. The emote e-voting module shall be disabled by NSDL thereafter. The voting right of the Members shall be in proportion to their share in the paid-up equity share capital of the Company as on Friday, August 28, 2020 ("cut-off date"). Any person, who acquires the share(s) of the Company and becomes a Member of the Company after the dispatch o Notice of AGM and holds the share(s) as on the cut-off date, can also cast their vote through remote e-voting facility on the website of NSDL i.e. www.evoting.nsdl.com Any person, whose name is recorded in the Register of Members or in the Register o Beneficial Owners maintained by the RTA as on the cut-off date only shall be entitled t cast vote either through remote e-voting or e-voting at the AGM.

The facility for voting through electronic means shall also be provided at the AGM Those Members, who are present at the AGM through VC/OAVM facility and have no already cast their votes on the resolutions via remote e-voting shall be eligible to vote through e-voting system during the AGM. The Members, who have cast their vote by emote e-voting prior to AGM, may also attend the AGM through VC/OAVM but shall no be entitled to cast their vote again at the AGM.

The resolution proposed will be deemed to have been passed on the date of the AGM i. Friday, the 4th September, 2020, subject to receipt of requisite number of votes i favour of the Resolutions

The results of e-voting will be placed by the Company on its website www.bpml.in and also communicated to the Stock Exchanges where the shares of the Company are listed. Mr. Prasen Naithani, the Practising Company Secretary (Membership No. FCS-3830 has been appointed as the Scrutinizer to scrutinize the e-voting process.

In case of any queries, with respect to remote e-voting, Members may refer to the Frequently Asked Questions (FAQs) and e-voting User Manual available at the Download section of www.evoting.nsdl.com or call on Toll free No: 1800-222-990 c can contact NSDL on evoting@nsdl.com or contact Ms. Pallavi Mhatre, Manage NSDL at the designated e-mail ID: evoting@nsdl.co.in or pallavid@nsdl.co.in or at Te No + 91 22 2499 4545 or Ms. Soni Singh, at the designated e-mail ID SoniS@nsdl.co.in or at Tel No: + 91 22 2499 4559.

For Balkrishna Paper Mills Limite (Omprakash Singh

Place : Mumbai Company Secretary and Compliance Office Date : August 10, 2020



PIONEER EMBROIDERIES LIMITED

... a stitch ahead of time CIN NO. L17291MH1991PLC063752 Regd. Office: Unit 101B, 1st Floor, Abhishek Premises, Plot No.C5-6 Dalla Industrial Estate. Off. New Link Road, Andheri (West), Mumbai – 400058. Tel: 022-42232323 Fax: 022-42232313 Email : mumbai@pelhakoba.com

www.pelhakoba.com

NOTICE

NOTICE is hereby given that the 28th ANNUAL GENERAL MEETING of the Shareholders of PIONEER EMBROIDERIES LIMITED will be held on Monday, August 31, 2020 at 10.00 A.M. through Video conferencing(VC) or Other Audio Video Mode (OAVM) (herein after referred to as "electronic mode") to transact the business as detailed in the Notice has been sent along with the Annual Report for the year ended March 31, 2020 to the Members of the Company through electronic mode whose e-mail ID is registered with the Depositories or R&TA. In view of the continuing Covid-19 pandemic, the Ministry of Corporate Affairs ("MCA") has vide its Circular No. 20 dated May 5, 2020 read with Circular No. 14 dated April 8, 2020 and Circular No. 17 dated April 3, 2020 (hereinafter collectively referred to as "MCA Circulars") permitted the holding of Annual General Meeting through VC or OAVM without the physical presence of Members at a common venue. In complaince with these MCA Circulars and the relevant provisions of the Companies Act, 2013 and the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Annual General Meeting of the Members of the Company will be held through VC/OAVM.

The Notice of the Annual General Meeting along with the Annual Report for the financial year 2019 20 has been sent only by electronic mode to those Members whose email addresses are registered with the Company/Depositories in accordance with the aforesaid MCA Circulars and circular issued. by SEBI dated May 12, 2020. Members may note that the Notice of Annual General Meeting and innual Report for the financial year 2019-20 will also be available on the Company's koba.com; websites of the Stock Exchanges i.e. National Stock Exchange of India Ltd and BSE Limited at www.nseindia.com and www.bseindia.com respectively. Members can attend and participate in the Annual General Meeting through VC/OAVM facility only. The instructions for joining the Annual General Meeting are provided in the Notice of the Annual General Meeting, Members attending the meeting through VC/OAVM shall be counted for the purposes of reckoning

the quorum under Section 103 of the Companies Act, 2013. The Company is providing remote e-voting facility ("remote e-voting") to all its Members to cast their votes on all resolutions set out in the Notice of the Annual General Meeting. Additionally, the Company is providing the facility of voting through e-voting system during the Annual Genera ting ("e-voting"). Detailed procedure for remote e-voting/ e-voting is provided in the Notice of

Registration of email ID and Bank Account details: In case the shareholder's email ID is already registered with the Company/its Registrar & Share Transfer Agent "RTA"/Depositories, log in details for e-voting are being sent on the registered email

ase the shareholder has not registered his/her/their email address with the Company/its RTA/Depositories and/or not updated the Bank Account mandate for receipt of dividend, the

(i) Kindly log in to the website of our RTA, Link Intime India Private Ltd., www.linkintime.co.in under es > Email/Bank detail Registration - fill in the details, upload the required do

(ii) In the case of Shares held in Demat mode: The shareholder may please contact the Depository Participant ("DP") and register the email address and bank account details in the demat account as per the process followed and advised by

Notice is hereby given that pursuant to Section 91 of the Companies Act, 2013 the Register of Members and Share Transfer Books shall remain closed from Thursday, August 27, 2020 to Monday, August 31, 2020 (both days inclusive) for the purpose of 28th Annual General Meeting. E-voting: Pursuant to the provisions of Regulation 44 of the SEBI (Listing Obligations and Disclosur ements) Regulations, 2015 and Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 o

the Companies (Management and Administration) Rules, 2014 as amended from time to time, the Company is providing its members facility to exercise their right to vote on resolutions proposed to be passed in the 28th Annual General Meeting (meeting) of the Company. The members may cast their votes using an electronic voting system from a place other than the venue of the meeting rienr votes using an electronic voting system from a place other than the venue of the meeting (remote e-voting). The Company has engaged the services of Link Intime India Private Limited (LINK INTIME) as the Agency to provide e-voting facility. Details of e-voting Schedule are as under: 1. The cut-off date for the purpose of e-voting: Wednesday, August 26, 2020

Date of sending emails to members: Saturday, August 8, 2020

3. Date and time of commencement of e-voting: Friday, August 28, 2020 from 09:00 a.m. (IST) Date and time of end of voting through electronic means: Sunday, August 30, 2020 at 5:00 p.m

A person who becomes member of the Company after dispatch of the Notice of the meeting and

holds shares as on the cut-off date i.e. Wednesday, August 26, 2020 may obtain the User ID and password by sending a request at enotices@linkintime.co.in or mumbai@pelhakoba.com. If you are holding shares in demat form and had registered on to e-Voting system of LIIPL: https://instavote.linkintime.co.in, and/orvoted on an earlier voting of any company then you can use your existing password to login. Attention is invited to all the shareholders that:

remote e-voting shall not be allowed beyond 5.00 p.m. (IST) on Sunday, August 30, 2020;

*Tennote e-voting snain not be allowed beyond so. Up. Int. (1st) no Surrady, August 30, 2020;
*A Member may participate in the General Meeting even after exercising his right to vote through remote e-voting but shall not be entitled to vote again; and
*Members as on cut-off date i.e. Wednesday, August 26, 2020 shall only be entitled for availing the remote e-voting facility as per the procedure given in the Notes to the Notice of the 28th AGM or, as the case may be, in the General Meeting in respect of the business mentioned in the said Notice.
Members are requested to contact their respective Depository Participant (DP), in case of shares hald in Depart made are PATA Met. Life but for Boat of Patro Life and in some of shares are departed. held in Demat mode, or R&TA, M/s. Link Intime India Private Limited and in case of shares held i

physical mode, for registering/validating/updating their e-mail IDs so as to receive all the communication sent by the Company to its shareholders, electronically. The Board of Directors has appointed Mr. Sanjay Dholakia (FCS:2655 and CP:1798), Practising Company Secretary, as Scrutinizer to Scrutinize the e-voting process in a fair and transparent manner. Attention is also invited to the Notice of the 28th AGM, giving instructions on how the

In case of any queries or issues regarding e-voting, the member may refer the Frequently Asked Questions ("FAQs") and e-voting manual available at https://instavote.linkintime.co.in, under Help section or write an email to enotices@linkintime.co.in or Call us: Tel : 022-49186000 or may conta Company Secretary and Compiliance Officer, Pioneer Embroideries Limited, Unit 101B, 1st Floor Abhishek Premises, Plot No.C5-6 Dalia Industrial Estate, Off. New Link Road, Andheri (West) Mumbai-400058.

By order of the Board of Directo AMI THAKKAR Company Secretary (Membership No. FCS 9196)

business of the Meeting is to be transacted through electronic voting sys

Date: 11 August, 2020

hakoba

MANAGING DIRECTOR & CHIEF EXECUTIVE OFFICER

NOTICE

Shri Mohandas Kunjupillai a Member of the Galaxy Classique CHSL having, address at Mitha Nagar Goregaon (w) Mumbai 104 and holding flat No C 503 in the building of the society, died on 13/05/2020 without making any nomination.

The society hereby invites claims or objections from the heir claimants objectors to the transfer of the said shares and interest of the deceased member in the capital/property of the society within a period of 30 days from the publication of this notice, with copies of such documents and other proofs in support of their claims/objections for transfer of shares and interest of the deceased member in the capital/property of the society. If no claims/objections are received within the period prescribed above, the society shall be free to deal with the shares and interest of the deceased member in the capital/property of the society in such manner as is provided under the bye-laws of the society. The claims/ objections, if any received by the society for transfer of shares and interest of the deceased member in the capital/ property of the society shall be dealt with in the manne provided under the bye-laws of the society. A copy of the registered bye-laws of the society is available for inspection by the claimants/objectors, in the office of the society with the secretary of the society between 11am to 12 noon on Sunday's from the date of publication of the notice till the date of expiry of its

Date: 11.08.2020 Place: Mumbai PUBLIC NOTICE

Notice is hereby given on behalf of my client M/s Sai Engg Company having office at Gala no. 4, ground floor, Apurva Industrial estate of Modella Industrial premises co-operative society Ltd situated at, Makwana road, Andheri (east) Mumbai-59 has misplaced/lost the original sale agreement document done between Mr Mirza Subhan and the Builder of Modella Industrial Premises Co-op Society Ltd of Gala no. 4. ground floor, Apurva Industrial estate of Modella ndustrial premises co-operative society Ltd situated at , Makwana road, Andheri (east) Mumbai -59. Accordingly my client has registered lost complaint with M.I.D.C Police station at Andheri bearing no (Property missing no. 700/2020) Any person having any objection respect of above said agreement by way of sale, exchange, gift, charge, trust, inheritance possession, lease, mortgage ,lien or otherwise nowsoever they/she/he is requested to appear person or through their advocate with supporting documents to concerned police station or me personally on the following address within 14 days from the date of publication hereof if any, received thereafter will be considered as waived.

Date: 11/08/2020 Adv Vipula S Naik (Advocate High Court) Shop no. 2, Kadamwadi, Marolpipeline, Andheri(east), Mumbai -59

PUBLIC NOTICE

Place: Mumbai

Notice Is hereby given that my client MR. VISHAL PAWAN SINGH is willing to has make a gift deed regardin transfer of his share in favour of hi transfer of his share in favour of his sister Miss/Mrs. NISHI PAWAN SINGH of 25% share and transfer of Share Certificate in respect of Flat No. 103 Shiviling Tower Co-op. Hsg. Soc. Ltd., situated at Shanti Park, Mira Road East Dist. Thane - 401107, the said flat has been co-owned by my client and his late mother who has been expired on 15/03/2017 at Mira Road, Thane, and after sad demise his mother, the 50:50 Share of his mother automatically developed between my client and his sister and my client wants to transfer his share in respect of his mother share in favour of his sister.

sister.

All persons having any right or claim upon the said flat premises or shares or having any objection for the said flat premises by way of sale, exchange, mortgage charge, gift, release deed, trust, monument, inheritance, possession, easement, tenancy, lease, lien or otherwise howsoever are hereby requested to make the same in writing within 14 (Fourteen) days from hereby requested to make the same in writing within 14 (Fourteen) days from the date of notice to the my office at U/207, Sai Shubh Bldg., Medtiya Nagar,Ph-1,Mira-Bhyanadar Road, Mira Road(E.), falling which, the claims of such persons/. if any, will deemed to have been waived and/or abandoned forever in all respect and not binding on the Owner / society with respect to the said flat premises. Date: 09/08/2020

Adv. S.K. Singh (Advocate, High Court)

जाहीर सूचना

श्री. नारायणभाई ऊर्फ नारायण कानजीभाई धमेलीया हे श्री वास्तुसिद्धी को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी **लिमिटेड** चे संयुक्त सदस्य आहेत, पत्ता: श्री वास्तुसिद्धी को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड, पत्ता: श्री वास्तु एन्क्लेव्ह, राजमाता जिजाबाई मार्ग, पम्प हाऊस, अंधेरी (पुर्व), मुंबई-४०००९३ या सोसायटीचे श्रीमती लिला नारायण धमेलीया यांच्यासह फ्लॅट क्र.बी-190x ७वा मजला या जागेचे संयक्त सदस्य आहेत, यांचे ०६.०६.२०२० रोजी कोणतेही वारसदार न नेमता निधन झाले. सोसायटीला त्यांचा मुलगा **श्री. शैलेश** ऊर्फ शैलेशकमार नारायण धमेलीआ ऊर्फ धमेलीया यांच्याकडन सदर खोली क्र.७०४ त्यांच्या नावे हस्तांतरणाकरिता अर्ज प्राप्त झाला आहे.

सोसायटी याव्दारे, सोसायटीच्या भांडवल मिळकतीमधील, मयत सभासदाच्या सदर शेश्यम् व दिवसंबंधाचे दस्तांवरण दोण्यास वारस किंवा अन्य दावेदारी/आक्षेप घेणां यांच्याकडुन काही दावे किंवा आक्षेप असल्यास ते ह्या सूचनेच्या प्रसिध्दीपासून **१५ दिवसांत** सोसायटीच्या भांद्रवल मिळकतीमधील मयत सभासदाच्या शेअस व हितसंबंधाच्या हस्तांतरणासाठी त्याच्या/तिच्या/त्यांच्या दावा आक्षेपांच्या पुष्ठ्यर्थ अशी कागदपत्रे आणि अन्य पुरावाच्या प्रतींसह मागविण्यात येत आहेत. वर दिलेल्या मुदतीत जर काही दावे/आक्षेप प्राप्त झाले नाहीत. तर मयत सभासदाच्या मोसायटीच्या भांडवल मिलकतीमधील शेअर्स व हितसंबंधार्श सोसायटी उपविधीतील तरतदींमधील दिलेल्या मार्गाने व्यवहार करण्यास सोसायटी मोकळी असेल. जर सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील मयत सभासदाच्या शेअर्स व हितसंबंधाच्या हस्तातरणास काही दावे/आक्षेप सोसायटीने प्राप्त केले तर, सोसायटीच्या उपविधीतील तरतदींनसार त्यावर सोसायटी कार्यवाही करेल, सोसायटींच्या नोंदणीकत उपविधींची टावे टार / आक्षे पकाव्टारे निरीक्षणाकरिता सोसायटीचे कार्यालय/

सोसायटीचे सचिव यांच्याकडे सदर सचन प्रसिध्दीच्या तारखेपासून कालावधी समाप्तीच्या तारखेपर्यंत सर्वे कामकाजाच्या दिवशी **सायं.५.०० ते रात्रौ.७.३०** पर्यंत उपलब्ध आहेत. च्या वतीने व करिता

(सचिव)

ठिकाण : मुंबई

दिनांक: ११ ऑगस्ट, २०२०

श्री वास्तुसिद्धी को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड सही/

दिनांक: ०७.०८.२०२० ठिकाण: मुंबई

अमेझ एन्टरटेक लिमिटेड

(पुर्वीची बेल ॲग्रो मशिना लिमिटेड)

सीआयएन:एल७२१००एमएच१९८९पीएलसी२५५९३३ १५६, १ला मजला, रघुलीला मेगा मॉल, पोईसर जिमखाना रोड, कांदिवली (प.), मुंबई-४०००६७. ई-मेल:amazeentertech@gmail.com, वेबसाईट:www.amazeentertechlimited.com दुर.: ८६५५०७५५७८

सदस्यांना ई-वोटिंगमार्फत टपाल मतदानाची सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, कंपनी कायदा २०९३ चे कलम १०८ व ११० सहवाचिता कंपनी (व्यवस्था व प्रशासन) अधिनियम, २०१४ चे नियम २२ आणि सहकार मंत्रालय, भारत सरकारद्वारे (एमसीए) वितरीत र्वसाधारण परिपत्रक क्र.१४/२०२० दि.८ एप्रिल, २०२०, सर्वसाधारण परिपत्रक क्र.१७/२०२० दि.१३ एप्रिल, २०२० आणि सर्वसाधारण परिपत्रक क्र.२२/२०२० दि.१५ जन. २०२० (एमसीए परिपत्रके) आणि सेबी (लिस्टींग

r e y	ऑब्लिंग ई-वोटिं	शिनस ॲण्ड डिस्क्लोजर रिकायर्मेंटस) रेयुलेशन्स, २०१५ चे नियम ४४ नुसार विद्युत स्वरुपाने (रिमोट ग) ३ ऑगस्ट, २०२० रोजीच्या टपाल मतदान सूचनेत (सूचना) नमुद खाली दिलेल्या सर्वसाधारण व ठरावांकरिता सदस्यांची अनुमती घेण्याचे कंपनीने नियोजिले आहे.
9	ई-वोटिं	ग मार्फत टपाल मतदानाने विचारात घेण्याच्या बाबी
	अ.क्र.	तपशील
	१	कंपनीचे अधिकृत भागभांडवलात वाढ करणे.
,	2	कंपनीचे संघटना अहवालात फेरबदल

	٠,	4.40.1.1.1.1.1.1.1.1.1.1.1.1.1.1.1.1.1.1					
	γ	जसपालसिंग पी. चांडोक (मालक-बालु इंडिया) यांच्याकडून व्यवसायाचे वारसाकरिता ना-प्रवर्तक					
		आधारावर प्राथमिक वाटपावर समभागांचे वितरण.					
	ų	ना-प्रवर्तक (जसपालसिंग पी. चांडोक मालक-बालु इंडिया) यांना प्राथमिक वाटप तत्त्वावर वॉरंटस्चे वितरण.					
	ĸ	विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार (एफआयआयण्स) विदेशी परिचय गुंतवणूकदार (एफपीआयण्स) व अनिवासी भारतीय (एनआरआयण्स) द्वारे कंपनीचे समभाग भांडवलातील गुंतवणूकीची मर्यादा वाढविणे.					
	b	ना-प्रवर्तक (सार्वजनिक श्रेणी) यांना प्राथमिक वाटप तत्त्वावर समाभागांचे वितरण. ना-प्रवर्तक-सार्वजनिक श्रेणी यांना रोखकरिता प्राथमिक वाटप तत्त्वावर वॉरंटस्चे वितरण.					
	۷						
- 1	^	in the same of the form of the same of the					

मर्यादेपेक्षा वाढीव उधारी रक्कमकरिता प्राधिकत करणे. कंपनीचे स्थावर व जंगम मालमत्तेवर अधिभार, तारण व गहाणवट निर्माण करणे भारतीय प्रतिभती व विनिमय मंडळ (असचिबद्धता निवारण व अहवाल आवश्यकता) अधिनियम, २०१५ च

संघटनांचे नियमात फेरबदल

नावात बदल करणे.

नियम ४४, सुधारितप्रमाणे आणि कंपनी कायदा २०१३ च्या कलम १०८ व ११० आणि त्यातील नियमाअंतर्गत व एमसीए परिपत्रकांच्या पर्ततेनसार कंपनीने टपाल मतदानपत्रिका सादर करण्याऐवजी त्यांच्या सदस्यांना रिमोट ई-वोटिंग सुविधा देण्याची तयारी दर्शविली आहे, रिमोट ई-वोटिंगकरिता माहिती सूचनेत नमुद आहे. टपाल मतदान सूचना व टपाल मतदानपत्रिकेची आणि भरणा केलेल्या व्यवसाय लिफाफ्याची वास्तविक पत मदर टपाल मतदानाकरिता पाठविली जाणार नाही. सदर टपाल मतदान सूचनेत रिमोट ई-वोटिंगबाबत माहिती नमुद केली आहे.

संचालक मंडळाने टपाल मतदान ई-वोटिंग प्रक्रिया योग्य व पारदर्शकरित्या संचालनाकरिता तपासनीस म्हणून श्री. जयमीन मोदी (एसीएस-४४२४८, सीपी-१६९४८) मालक मे. जयमीन मोदी ॲण्ड कंपनी, कार्यरत कंपनी सचिव, भाईंदर (पुर्व)-ठाणे यांची नियुक्ती केली आहे. सदस्यांना सुचित करण्यात येत आहे की,

ज्या सदस्यांची नावे ३१ जुलै, २०२० रोजी सदस्य नोंद पुस्तकात/डिपॉझिटरीकडे नोंद आहेत त्यांना सूचना पाठविण्यात आली आहे आणि त्या तारखेनुसार सदस्यांचे मतदान अधिकार निश्चित केले जातील.

परिपत्रकानुसार १० ऑगस्ट, २०२० रोजी ई-मेलने टपाल मतदानाची सूचना वितरणाची प्रक्रिया पुर्ण करण्यात आली आहे. ज्या सदस्यांनी टपाल मतदान सूचना मिळाल्या नसतील त्यांनी www.amazeentertechlimited.com वेबसाईटवरून डाऊनलोड करून घ्यावे किंवा कंपनीचे शेअर्स जेथे सुचिबद्ध आहेत त्या बीएसई लिमिटेडच्या www.bseindia.com वेबसाईटवरून डाऊनलोड करावे. ज्या भागधारकांनी त्यांचे ई-मेल अद्यायावत केलेले नाही त्यांना विनंती आहे की. त्यांनी खाली नमद आरटीएची वेबसाईट अर्थात http://www.skylinerta.com वर लवकरात लवकर त्यांचे ई-मेल अद्यायावत करावे

४. मतदान कालावधी खा	नीलप्रमाणे:	
प्रारंभ	स.९.००वा.	मंगळवार, ११ ऑगस्ट, २०२०
समाप्ती	सायं.५.००वा.	बुधवार, ९ सप्टेंबर २०२०
५. ९ सप्टेंबर, २०२० रो	जी सायं.५.००वा. नंतर एनएसडीएल	द्वारे रिमोट ई-वोटिंग बंद केले जाईल व मान्य

नियोजित सर्वसाधारण व विशेष ठराव जर मान्य झाल्यास ते मतदानाच्या अंतिम तारखेस अर्थात बुधवार ९ सप्टेंबर, २०२० रोजी मंजूर झाल्याचे समजले जाईल.

टपाल मतदानाचा निकाल १० सप्टेंबर, २०२० रोजी घोषित केला जाईल आणि कंपनीच्या व स्टॉक एक्सचेंज (बीएसई लिमिटेड) च्या वेबसाईटवर प्रसिद्ध केले जाईल.

ई-बोटिंगकरिता सूचनेत नमुद सुचनांचे लक्षपुर्वक वाचन करून पालन करावे.

. ई-वोटिंगबाबत काही प्रश्न किंवा तक्रारी असल्यास www.evoting.nsdl.com च्या डाऊनलोड सेक्शनव इन्वादिगावित काहा अस्य प्रमाण कार्य अत्ययात **मामा** अर्थायात मामा अर्थायात कार्य अर्थायात कार्य अर्थायात कार्य अर्थायात अर्थायात कार्य कर्मायात विकास कार्य अर्थायात किंवा संपर्क टोल फ्री क्र.१८००-२२२-९९० किंवा evoting@nsdl.co.in ई-मेल करावा. तसेच विद्युत मतदानाबाबत कंपनीच्या सदस्यांना काही प्रश्न किंवा तक्रारी असल्यास त्यांनी कंपनी/कंपनीचे निबंधक व भागहस्तांतर प्रतिनिधी स्कायलाईन फायनान्शियल सर्विसेस प्रा.लि. यांना pravin.cm@skylinerta.com वर किंवा Mumbai@skylinerta.com वर ई-मेल करावा.

अमेझ एन्टरटेक लिमिटेड	एनएसडीएल
संपर्क व्यक्ती श्री. आकाश जोशी	संपर्क व्यक्ती श्रीमती पल्लवी म्हात्रे
पद: कंपनी सचिव व सक्षम अधिकारी	पदः सहाय्यक व्यवस्थापिका, एनएसडीएल
द्रर.:+९१-८६५५०७५५७८	द्र.:0२२-२४९९४५४५
ई-मेल:amazeentertech@gmail.com	ई–मेल:evoting@nsdl.co.in

अमेझ एन्टरटेक लिमिटेडकरित यतीन मेहत व्यवस्थापकीय संचालव

ठेकाण: मुंबई

PIONEER EMBROIDERIES LIMITED

PIONEER GROUP ६ दलीया इंडस्ट्रीयल इस्टेट, न्यु लिंक रोड, अंधेरी (पश्चिम), मुंबई-४०००५८. फोन:+०२ ४२२३२३२३, फॅक्स:०२२-४२२३२३१३. ई-मेल:mi

... a stitch ahead of time CIN NO. L17291MH1991PLC063752 नोंदणीकत कार्यालय: यनिट १०१बी. १ला मजला. अभिषेक प्रिमायसेस. प्लॉट क्र.सी

www.pelhakoba.com

येथे सूचना देण्यात येत आहे की, **पायोनियर एम्ब्रॉयडरीज लिमिटेडच्या** भागधारकांची २८वी वार्षिक सर्वसाध सभा सोमवार, ३१ ऑगस्ट, २०२० रोजी स.१०.००वा. ज्या सदस्यांचे ई-मेल डिपॉझिटरी किंवा आरटीएकडे नोंद आहे. त्यांना विद्युत स्वरुपाने ३१ मार्च, २०२० रोजी संपलेल्या वर्षाकरिता वार्षिक अहवालासह पाठविण्यात आलेल्य ज़ीएमच्या सूचनेत नमुद विषयांवर विमर्ष करण्याकरिता व्हिडीओ कॉन्फरिसंग (व्हीसी) किंवा अन्य ऑडिओ व्हिज्युअ मिन्स (ओएव्हीएम) मार्फत होणार आहे.

सुचना

कोविड-१९ प्रादर्भाव असल्यामुळे सहकार मंत्रालयाने (एमसीए) त्यांचे परिपत्रक क्र.२० दिनांक ५ मे, २०२० सहवाचित गरिपत्रक क्र.१४ दिनांक ८ एप्रिल, २०२० व परिपत्रक क्र.१७ दि.१३ एप्रिल, २०२० (यापुढे संयुक्तपणे एमसीए परिपत्रके नसार सामायिक ठिकाणी सदस्यांची वास्तविक उपस्थितीशिवाय व्हीसी/ओएव्हीएम मार्फत वार्षिक सर्वसाधारण सभ . प्रेण्याची अनुमती मिळाली आहे. सदर एमसीए परिपत्रके आणि कंपनी कायदा २०९३ च्या लागू तरतूदी व सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲन्ड डिस्क्लोजर रिकायरमेन्टस्) अधिनियम, २०१५ च्या पुर्ततेनुसार कंपनीच्या सदस्यांची एजीएम व्हीसी/ गेएव्हीएम माफेत सचालित होईल.

वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना तसेच वित्तीय वर्ष २०९९-२० करिता वार्षिक अहवाल ज्या सदस्यांचे ई-मेल उपरोत्त एमसीए परिपत्रके व सेबीद्वारा वितरीत दिनांक १२ मे, २०२० रोजीचे परिपत्रकानुसार कंपनी/डिपॉझिटरीकडे नोंद आहेत त्यांना विहात स्वरूपाने पाठविषयात आले आहे. सहस्यांनी नोंट घ्यांवी की, वार्षिक सर्वसाधारण सभेची सचना व विनीर वर्ष २०१९-२० करिता वार्षिक अहवाल कंपनीच्या www.pelhakoba.com, स्टॉक एक्सचेंजेस अर्थात नॅशन स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड व बीएसई लिमिटेडच्या अनुक्रमे www.nseindia.com व www.bseindia.com वर उपलब्ध आहेत. सदस्यांना वार्षिक सर्वसाधारण सभेत व्हीसी/ओएव्हीएम सविधेमार्फ प्रहभागी होता येईल. वार्षिक सर्वसाधारण सभेत सहभागी होण्याची माहिती वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेत नमुट आहे. व्हीसी/ओएव्हीएम मार्फत सभेत उपस्थित सदस्यांची कंपनी कायदा २०१३ चे कलम १०३ अन्वये गणसंख

कंपनीने वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेत नमुद सर्व ठरावांवर मत देण्यासाठी सदस्यांनी रिमोट ई-वोटिंग सुविध (रिमोट ई-वोटिंग) दिलेली आहे. या व्यतिरिक्त वार्षिक सर्वसाधारण सभेदरम्यान ई-वोटिंग प्रणालीने मतदानाची सुविध कंपनीने दिली आहे (ई-वोटिंग). रिमोट ई-वोटिंग/ई-वोटिंगकरिता सविस्तर प्रक्रिया वार्षिक सर्वसाधारण सभेच्य सूचनेत नमृद आहे.

ई-मेल व बँक खाते तपशिलाचे नोंदणीकरण:

जर भागधारकाचे ई–मेल यापुर्वीच कंपनी/त्यांचे निबंधक व भागहस्तांतर प्रतिनिधी आरटीए/डिपॉझिटरीकडे नों असल्यास त्यांना ई-वोटिंगकरिता लॉगइन तपशील त्यांच्या नोंद ई-मेलवर पाठविले जाईल.

जर भागधारकाचे ई–मेल कंपनी/आरटीए/डिपॉझिटरीकडे नोंद असल्यास आणि/किंवा लाभांश प्राप्तीकरिता बँक खा भद्यायावत नसल्यास त्यांनी खालील सूचनांचे पालन करावे. १) आमचे आर्रीए लिंक इनराईम इंडिया पायब्देर लिमिरेड यांचे www.linkintime.co in वेबमाईरवर Investor

Services > Email/Bank details Registration अंतर्गत तपशील भरून आवश्यक दस्तावेज सादर करावे.

मागधारकांनी कृपया डिपॉझिटरी सहभागीदार (डीपी) कडे संपर्क करावा आणि डीपीद्वारे सल्ला आणि प्रक्रियानुसार डिमॅट त्यात ई–मेल व बँक खाते तपशील नोंद करावेत.

येथे सूचना देण्यात येत आहे की, कंपनी अधिनियम, २०१३ चे कलम ९१ अन्वये, कंपनीच्या २८व्या वार्षिक प्तर्वसाधारण सभेनिमित्त गुरुवार, २७ ऑगस्ट, २०२० ते सोमवार, ३१ ऑगस्ट, २०२० (दोन्ही दिवस समाविष्ट) रोजी

कंपनीची भागहस्तांतरण पुस्तके व सदस्यांची नोंदवही बंद राहील. **ई-वोटिंग:** कंपनी कायदा २०१३ यांचे कलम १०८ मधील तरतुदी, ज्यांचे सहवाचन कंपन्यांचे (व्यवस्थापन व शासन) अधिनियम २०१४ चे नियम २० सुधारितप्रमाणे तसेच सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया २८व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत मंजूर होण्यासाठी सादर होणाऱ्या ठरावांवर कंपनीच्या सदस्यांना त्यांच तदानाचा हक्क बजावता यावा यासाठी इलेक्टॉनिक मतदानाची सोय उपलब्ध करून देतांना कंपनीला आनंद होत आहे. सदस्यांना त्यांचे मत सभेच्या ठिकाणा व्यतिरिक्त अन्य ठिकाणाहून विद्युत मतदान प्रणालीने त्यांचे मत देता येईल. (रिमोट ई-वोटिंग). कंपनीने ई-वोटिंग सुविधा देण्यासाठी लिंक इनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (लिंक्

इनटाईम) ची सेवा नियक्त केली आहे. ई-वोटिंग वेळापत्रक तपशील खालीलप्रमाणे:

ई-वोटिंग सुविधेकरिता नोंद दिनांक : बुधवार, २६ ऑगस्ट, २०२०.

सदस्यांना ई-मेल पाठविण्याची तारीख : रविवार, ८ ऑगस्ट, २०२०. ई-बोटिंग प्रारंभ तारीख व वेळ : शुक्रवार, २८ ऑगस्ट, २०२० रोजी स.९.००वा. (भाप्रवे).

. विद्युत स्वरुपाने मतदान समाप्ती तारीख व वेळ : रविवार, ३० ऑगस्ट, २०२० रोजी सायं.५.००वा. (भाप्रवे) एखादी व्यक्ती सभेची सूचना वितरणानंतर कंपनीचा सदस्य झाला असेल आणि नोंद दिनांक अर्थात बुधवार २६ ऑगस्ट, २०२० रोजी भागधारणा घेतली असेल त्यांनी enotices@linkintime co in किव mumbai@pelhakoba.com वर विनंती पाठवून युज्यत्रआयडी व पासवर्ड प्राप्त करावा. जर भागधारकाकडे डिमॅट स्वरुपात भागधारणा असल्यास आणि ई-वोटिंग प्रणालीकरिता लिंक ईनटाईमच्या https:// instavote.linkintime.co.in वर नोंद असल्यास आणि/किंवा कोणत्याही कंपनीचे पूर्वीचे मतदानावर म देले असल्यास त्यांनी त्यांचा विद्यमान युजर आयडी व पासवर्ड वापरावा.

सर्व भागधारकांचे लक्ष वेधण्यात येत आहे की:

रविवार, ३० ऑगस्ट, २०२० रोजी सायं.५.००वा. (भाप्रवे) नंतर रिमोट ई-वोटिंग मान्य असणार नाही. रिमोट ई-बोटिंगने त्यांचे मत दिल्यानंतरही सदस्यास सर्वसाधारण सभेत सहभागी होता येईल परंत पन्हा म देण्याचा अधिकार असणार नाही.

नोंद तारीख बुधवार, २६ ऑगस्ट, २०२० रोजी सदस्य असणाऱ्या व्यक्तींना २८व्या एजीएमच्या सूचने नमुद टिपमध्ये दिलेल्या प्रक्रियेनुसार रिमोट ई-वोटिंग तसेच सदर सूचने नमुद विषयासंदर्भात सर्वसाध मतदान उपलब्धतेचा अधिकार असेल. डिमॅट स्वरुपात भागधारणा असल्यास सदस्यांनी त्यांचे संबंधित डिपॉझिटरी सहभागीदार (डीपी) किंवा वास्तविव

स्वरुपात भागधारणा असल्यास आरटीए **मे. लिंक ईनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड** यांना त्यांचे भागधारक

म्हणून कंपनीद्वारे पाठविण्यात येणारे सर्व पत्र व्यवहार विद्युत स्वरुपात प्राप्त करण्यासाठी त्यांचे ई–मेल नोंद/वैध/ अद्यायावत करण्यासाठी संपर्क करावा. र्द-मतटानाची प्रक्रिया योग्य व पारदर्शक पद्धतीने व्हावी यासाठी तिची छाननी करण्यासाठी तपासनीस म्हणन श्री संजय ढोलाकीया (एफसीएस २६५५ व सीपी क्र.१७९८). कार्यरत कंपनी सचिव यांची नेमणक करण्यात आलेलं

आहे. लक्ष वेधण्यात येत आहे की, विद्युत मतदान प्रणालीने विमर्षीत करावयाचे २८व्या एजीएम सूचनेत सभेचे त्र्यवसाय वरील निर्देशन देण्यात आलेले आहेत.

ई–मतदानासंबंधीच्या सर्व शंका आणि तक्रारी https://instavote.linkintime.co.in वर हेल्पसेक्शन अंतर्गत . उपलब्ध ई-वोटिंग मॅन्यअल व फ्रिकेन्टली आस्क्ड क्रेश्चन्स (एफएक्य)चा संदर्भ घ्यावा किंव enotices@linkintime.co.in वर ई-मेल करावा किंवा संपर्क दुर.:०२२-४९१८६००० किंवा संपर्क कंपर्न प्तचिव व सक्षम अधिकारी, **पायोनियर एम्ब्रॉयडरीज लिमिटेड,** युनिट[ँ]९०१बी, १ला मजला, अभिषेक प्रिमायसेस प्लॉट क्र.सी५-६ दलीया इंडस्ट्रीयल इस्टेट, न्यु लिंक रोड, अंधेरी (पश्चिम), मुंबई-४०००५८.

गंनालक मंदळाच्या आदेशानुर

hakoba



BNP PARIBAS MUTUAL FUND

Investment Manager: BNP Paribas Asset Management India Private Limited (AMC) Corporate Identity Number (CIN): U65991MH2003PTC142972

Registered Office: BNP Paribas House, 1 North Avenue, Maker Maxity, Bandra Kurla Complex, Bandra - East, Mumbai - 400 051, Website: www.bnpparibasmf.in • Toll Free: 1800 102 2595

NOTICE CUM ADDENDUM NO. 35/2020

Notice cum Addendum to the Statement of Additional Information (SAI) of BNP Paribas Mutual Fund (the Fund):

Investors are requested to note that Mr. Vineet Nayyar, Chief Financial Officer, BNP Paribas Asset Management India Private Limited (AMC) has ceased to be associated with the organisation and Key Personnel of the AMC with effect from August 11, 2020.

Note: This Notice cum addendum forms an integral part of the SAI of the Fund. All other terms and conditions mentioned in the SAI remain unchanged

For BNP Paribas Asset Management India Private Limited

Investment Manager to BNP Paribas Mutual Fund)

Jyothi Krishnan

Head of Compliance, Legal & Secretarial

Date : August 10, 2020 Place: Mumba

MUTUAL FUND INVESTMENTS ARE SUBJECT TO MARKET RISKS, READ ALL SCHEME RELATED DOCUMENTS CAREFULLY.

सिटाडेल रियाल्टी ऑ**एड डे**व्हलपर्स लिमिटेड

सीआयएन: एल२१०१०एमएच१९६०पीएलसी०११७६४

नोंदणीकृत कार्यालयः मॅरेथॉन फ्युचेरेक्स, ना.म.जोशी मार्ग, लोअर परळ (प.), मुंबई-४०००१३. २० जुन, २०२० रोजी संपलेल्या प्रथम तिमाहीकरीता अलेखापरिक्षीत

वित्तीय निष्कर्षाचा अहवाल (रु. लाखात – उत्पन्न प्रतिभाग व्यतिरिक्त)

					(
		एकमेव			एकत्रित		
अ. क्र.	_	संपलेली तिमाही ३०.०६.२०२० अलेखापरिक्षित	संपलेले वर्ष ३१.०३.२०२० लेखापरिक्षित	संपलेली तिमाही ३०.०६.२०१९ अलेखापरिक्षित	संपलेली तिमाही ३०.०६.२०२० अलेखापरिक्षित	संपलेले वर्ष ३१.०३.२०२० लेखापरिक्षित	संपलेली तिमाही ३०.०६.२०१९ अलेखापरिक्षित
9	कार्यचलनातून एकूण महसूल	५६.०६	२०४.९७	43.03	५६.०६	२०४.९७	43.03
२	इतर उत्पन्न	-	-	-	-	-	-
3	कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर व विशेष साधारण बाबपूर्व)	94.00	३ २.०२	90.99	94.00	3 2.02	90.99
8	करपुर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (विशेष साधारण बाबनंतर)	94.00	३ २.०२	90.99	94.00	३२. ०२	90.99
4	करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)	90.८३	43.38	39.04	98.00	44.22	98.८३
w	कालावधीकरिता एकूण सर्वंकष उत्पन्न (कालावधीकरिता सर्वंकष नफा/(तोटा) आणि इतर सर्वंकष उत्पन्न (करानंतर))	90.८३	43.38	39.04	98.00	44.22	98.23
Ø	समभाग भांडवल	७८९.२२	७८९.२२	७८९.२२	७८९.२२	७८९.२२	७८९.२२
۷	उत्पन्न प्रतिभाग (रू.१०/– प्रत्येकी) (अखंडीत व खंडीत कार्यचलनाकरिता) अ. मूळ ईपीएस	0.98	0.5,८	0.80	0.98	0.90	0.24
	ब. सौमिकृत ईपीएस	0.98	0.82	0.80	0.98	0.90	0.24

ठिकाण: मुंबई

दिनांक: १०.०८.२०२०

अ. कर्जदाराचे नाव

श्री, दिनेश सोनी

दिनांक: १०.०८.२०२०

ठिकाण: मुंबई

सेबी (लिस्टिंग ऑल्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली ३० जून, २०२० रोजी सपलेल्या प्रथम तिमाहीकरिता वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. ३० जून, २०२० रोजी सपंलेल्या तिमाहीकरिता वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण नमुना स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com वेबसाईटवर व कंपनीच्या www.citadelrealty.in वेबसाईटवर उपलब्ध आहे

(मल्टी स्टेट शेड्युल्ड बँक)

आरक्षित

अबुझार रिझवी

प्राधिकृत अधिकारी

मालाड रु.६,९०,०००/-

बॉम्बे मर्कटाईल को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड

टोल फ्री क्र.:१८००२२०८५४ आयएफएससी कोड:युटीआयबी०ए

सुवर्ण दागिन्यांच्या विक्रीकरिता सूचना

सुवर्ण दागिने तारणा समोर, ओव्हर ड्राफ्ट सुविधा घेतलेल्या आणि आमच्या विविध सूचना व स्मरण

पत्रानंतरही त्यांचे कर्ज परिपूर्ततेनंतर थकबाकी रक्कम जमा न केलेल्या खालील कर्जदारांना अंतिम सूचन

आम्ही तुम्हाला पुन्हा एकदा विनंती करीत आहोत की, आजतायगत व्याज व शुल्कासह दिनांक

१८.०८.२०२० रोजी किंवा त्यापुर्वी संपुर्ण थकबाकी रक्कम जमा करावी, अन्यथा जाहीर लिलावाने

ावर्ण दागिन्याची बॅकेदारा विक्री केली जाईल. सवर्ण दागिन्यांची विक्री कर्जदारांच्या जोखिम व

. शुल्कावर असेल आणि सोन्याच्या शुद्धतेमुळे थकबाकी रकमेपेक्षा सोन्याचे विक्री मुल्य कमी असल्यास

ऱ्यांच्यादारे कोणतीही हरकत स्विकारली जाणार नाही आणि कर्जदार त्याकरिता जबाबदार असतील

जसे आहे जेथे आहे व जसे आहे जे आहे या तत्त्वावर दागिने खरेदी करण्यास इच्छक व्यक्तींनी दिनांक

१९.०८.२०२० रोजी जाहीर लिलावाच्या नियम व अटीकरिता संपर्क करावा. निविदाकार/बोलिदारांनी

आरक्षित मृल्याच्या १०% इरठे अर्थात रु.६९,०००/ - जमा करावे ते बॉम्बे मर्कटाईल को-ऑपरेटिव्ह

बँक लिमिटेंडच्या नावे वितरीत पीओ/डीडी स्वरुपात सहाय्यक महाव्यवस्थापक यांच्याकडे लिलाव/

बोली प्रपत्रासह दिनांक २०.०८.२०२० रोजी द.४.००वा. पर्यंत बॉम्बे मर्कटाईल को-ऑपरेटिव्ह बँक

लिमिटेड, मालाड शाखा, कोठारी माईल स्टोन मॉल, ३रा मजला, एस.व्ही. रोड, मालाड (प.), मुंबई-

४०००६४. दर.:२८८८३३२१ येथे सादर करावे. सुवर्ण दागिन्यांची जाहीर लिलावाने वर नमुद केलेल्या

टीप: (१) विक्री मुल्यावर यशस्वी बोलिदारास जीएसटी भरावे लागेल. (२) सवर्ण दागिन्यांच्या आरक्षित

मुल्य पुर्ननिश्चित करणे आणि विक्री प्रक्रिया रद/स्थगित करण्याचा अधिकार बँकेकडे आहे.

देण्यात येत आहे की. त्यांचे खाते नॉन-परफॉर्मिंग ॲसेटसमध्ये वर्गीकत करण्यात आले आहे

ढोबळ वजन

३४७.५४० ग्रॅम

आणि बँकेकडून उर्वरित रक्कम वसुलीकरिता कायदेशीर कारवाई सुरू केली जाईल.

पत्त्यावर दिनांक २१.०८.२०२० रोजी स.११.००वा. विक्री केली जाईल.

यशस्वी बोलिदाराने लिलावाच्या तारखेपासून ७ दिवसांत उर्वरित रक्कम जमा करावी.

नोंदणीकृत मुख्य कार्यालय: झैन जी. रंगुनवाला इमारत, ७८, मोहमद अली रोड, मुंबई-४००००३. द्रर.:०२२-२३४२५९६१-६२/०२२-२३११४८००, खाते शिक्लक चौकशीकरिता मिस्ड-कॉल: ९५१२००४४०६, १८००२२०८५४ आयएफएससी कोड:युटीआयबी०एसबीएमसीबी१

कर्ज

थकबाकी

6.28.083/-

सिटाडेल रियाल्टी ॲण्ड डेव्हलपर्स लिमिटेडकरिता

सही / एस.राममर्त

संचालक व मख्य कार्यकारी अधिकारी (डीआयएन:००१३५६०२)

जाहीर नोटीस

या नोटीसीद्वारे तमाम लोकांना कळविण्यात येते की, वरील संस्थेतील मुस्लिमनगर नबी नगर को.ऑप.हौ.सोसायटी, ६० फीट रोड, कुंभारवाडा, धारावी, मुंबई - ४०००१७ असून या संस्थेत खालील दिलेल्या विवरण व माहितीप्रमाणे खालील मयत सभासदाच्या नावे सदनिका असून त्यांच्या मत्यपञ्चात त्यांच्या खालील वारमांनी त्यांच्या नावे मदनिका हस्तांतरीत करणे व संस्थेचे सभामत करून घेण्याकरिता संस्थेकडे लेखी अर्ज केलेला आहे. संस्थेच्या मयत सभासदाने महाराष्ट्र सहकारी संस्थेच्या कायदा १९६० नियम १९६१ व उपविधीतील तरतदीनुसार संस्थेकडे वारसनोंद केलेली नाही. अर्ज केलेल्या खालील वारसदार व्यतिरिक्त इतर कोणीही मूळ मयत सभासदाचे वारसदार असल्यास अशा व्यक्तींनी सदर जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून ७ दिवसांच्या आत वरील संस्थेच्या कार्यालयात पूर्व सूचना देऊन व वेळ घेऊन प्रत्यक्ष कायदेशीर मूळ कागदपत्र व पुराव्यासह कार्यालयीन वेळेत सायंकाळी ४ ते ६ या वेळेत संपर्क साधावा.

ग्यत सभासद सदनिकाधारक व त्यांची अर्जदार वारसांची सची

नपता र	विशेष समासद सदावकावारक व (वावा जगदार वारसावा सूचा						
अ. क्र.	निवासी सदनिका क्र.	मयत सभासद	अर्जदार/वारसदार	नाते			
ж.	erdinan av						
१	२०३	श्रीमती. वायम्मा व्यंकप्पा कुंचिकोरवे	श्री. रवी व्यंकप्पा कुंचिकोरवे	मुलगा			
			श्रीमती पार्वती सुरेश कुंचिकोरवे	सून			

दिनांक: ०८/०८/२०२०

ठिकाण : मुंबई

सही/-मुस्लिमनगर, नबी नगर, को.ऑप.हौ.सोसायटी

जाहीर सूचना

मी श्री. इंद्रदेव सभापती तिवारी, वय ५४ वर्ष, व्यवसाय -नौकरी, रि. रुम. नं. ४, भोईर चाळ नं. ४, आंबेडकर नगर, साकेत रोड, बालकुम पाडा नं १, महालक्ष्मी मंदिर जवळ, बाळकुम, ठाणे (प) पिनकोड ४००६०८ य स्वयंघोषणापत्राद्वारे लिहुन देतो की, मी वरील पत्यावर राहत असुन माझ्या स्वमालकीची <mark>खा</mark>लील प्रमाणे मालमत्त

मिळकतीचे वर्णन - परिशिष्ट - १ मौजे - बालकुम , ता.जि. ठाणे, ठाणे महानगरपालिका हद्दीतील व स्थलिसमेतील रुम मिळकत जिचे वर्णन ठाणे महानगरपालिका दप्तरी मालमत्ता क्रमांक १०१०९००८८, प्रभाग समिती बाळकुम, ब्लॉक क्रमांक १०९

घर क्रमांक २१५ असे असुन एकुण क्षेत्र १२ बाय २८ चौरस फुट इतके आहे. मिळकतीचे वर्णन - परिशिष्ट - २

मौजे - लखेसर, परगाना -खपरहा, तहसील सदर, जिल्हा जौनपुर, उत्तर प्रदेश येथील वडीलोपार्जित जमीन मिळकती मधिल हक्कसोड पत्र लिहन घेणार यांच्या हिश्यातील जिमन मीलकतीवरील हक्क. वरील प्रमाने माझी स्वमालकीची मालमत्ता आहे. माझा मोठा मलगा श्री. रविकमार इंद्रदेव तिवारी. वय २४ वष व्यवसाय -नोकरी, रा. रुम नं. ४. भोईर चाळ नं. ४. आंबेडकर नगर, साकेत रोड बालकम पाडा नं १. महालक्ष्मी

मंदिर जवळ, बाळकुम, ठाणे (प) पिनकोड ४००६०८ यास मी वेळोवेळी गरजेनुसार पैसे दिलेले असल्यामुळे तसेच तो आता सध्या मला एकही रुपया देत नाही. त्याच्या मनाप्रमाणे वागतो, त्याच्या स्वताला व परीवारालाच फक्त तो बघतो, आता माझ्यावरील नमुद मिळकतीमध्ये त्याचा कोणत्याही प्रकारचा हक्क, अधिकार राहिलेल नाही असे मी याद्वारे जाहीर करतो, तसेंच भविष्यात त्याचे काहीही बरवाईट झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदार्र न्याचीच राहील त्याच्याशी आमचे काहीही देणे घेणे नसेल, तसेच सदरहु बाबत आम्ही कायदेशिर प्रक्रिया करून वर्तमान पत्रात बातमी देत आहोत. त्याच्याशी आमचा कोणत्याही प्रकारचा संबंध राहीलेला नसुन त्याच्या विरुध कोणीही फौजदारी अधवा न्यायालयीन कारवाई केली तर त्याच्याशी आमचा काहीही संबंध राहणार नाही. वरील मजकुर मी माझ्या राजीखुशीने अक्कलहुशारीने, पूर्ण विचारांनी, कोणत्याही दबावाखाली न येता लिहून

दिलेले असून ते सत्य व बरोबर आहे, त्याचे सत्यतेकरीता मी माझी सही केली आहे दिनांक -०४/०८/२०२० ठिकाण : ठाणे

मागणी सचना

सही श्री. इंद्रदेव सभापती तिवारी

DCB BANK (सरफैसी कायदा, २००२ च्या अनुच्छेद १३(२) अंतर्गत)

डीसीबी बँक लिमिटेडने खालील कर्जदारांना निवासी वास्तू खरेदी करण्यासाठी आणि/किंवा व्यवसाय उद्देशाने डीसीबी बँक लिमिटेडच्या नावे योग्य गहाण निर्मित करून कर्ज सुविधा मंजूर केली होती. सदर कर्जाचे पनःप्रदान अनियमित झाले असन सदर खाते भारतीय रिझर्व्ह बँकेचे निर्देश व मार्गदर्शक तत्वानसार अखेर निष्क्रीय मालमत्ता म्हणून वर्गीकृत करण्यात आले आहे.

डीसीबी बँक लिमिटेड त्यामुळे **सरफैसी कायदा, २००२ च्या अनुच्छेद १३(२) अतर्गत** त्यांचे हक्क वापरले असून कर्जदारांना सदर मागणी सूचनेच्या तारखेपासून **६० दिवसांच्या आत** एकूण थकित रकमेचे प्रदान करण्याचे निर्देश दिले आहेत.

कर्जदारांनासुध्दा याद्वारे पुन्हा जाहीररीत्या निर्देश देण्यात येत आहेत की त्यांनी संपूर्ण थकबाकी तसेच आज ार्यंतचे प्रभार व व्याज रकमेचे प्रदान सदर सुचनेच्या तारखेपासून **६० दिवसांच्या आत** करावे अन्यथा डीसीबी बँक लिमिटेड सदर **मालमत्तेचा ताबा** घेणे व ती जमा करणे व थिकत रकमेसंदर्भात विक्री रक्कम जळवन घेण्यासाठी सर्व वा कोणताही कायदेशीर हक्क वापरील. कर्जदाराना येथे मालमत्तेच्या मालकीमध्ये तिसऱ्या पक्षाचे हितसबंध निर्माण करण्यास मनाई करण्यात येत आहे

	क्र.							
	9	कर्ज खाते क्रमांकः	मागणी सूचना दिनाकः	मागणी सूचनेची रक्कमः				
		०२३५९००००००१६१	२५.०७.२०२०	रु. ४,२६,६२,४० <i>८</i> /-				
		कर्जदार, सहकर्जदार व हमीदारांची नावेः १) श्री. सुभाष नंदलाल केला (मालक - मे. वि						
		प्लास्टो इंडस्ट्रीज), २) श्री. रिषभ सुभाषकुमार (मालक - मे. ईशा पॅकर्जिंग)						
١		गराण मानमन्त्रेसा पत्नाः फ्लॉ	क ४०४ ४थामजला प्रभाक	टीर अल्टमाऊंट रोड गॅट रोड				

मुंबई - ४०००२६, महाराष्ट्र, भारत.

दिनाकः ११.०८ २०२० **ठिकाणः** मुंबई

FOR THE ATTENTION OF THE PUBLIC SHAREHOLDERS OF **NETWORK LIMITED**

Telephone No.: +91-11-41067060; CIN: L32209DL1989PLC034797; Website: https://www.networklimited.ne

OPEN OFFER FOR ACQUISITION OF UP TO 1,72,01,975 (ONE CRORE SEVENTY TWO LAKH ONE THOUSAND NINE HUNDRED AND SEVENTY FIVE) FULLY PAID-UP EQUITY SHARES OF RS. 2 EACH ("OFFER SHARES") OF NETWORK LIMITED, A COMPANY INCORPORATED UNDER THE COMPANIES ACT, 1956 AND HAVING ITS REGISTERED OFFICE AT W-39, OKHLA INDUSTRIAL AREA, PHASE-II, NEW DELHI 110020 (HEREINAFTER REFERRED TO AS "TARGET" OR "TARGET COMPANY" OR "NETWORK") REPRESENTING 35% OF FULLY PAID UP EQUITY SHARE CAPITAL, FROM THE PUBLIC SHAREHOLDERS OF THE TARGET COMPANY BY M/S ANUSHI RETAIL LLP ("ACQUIRER"), MR. ANUJ SAWHNEY ("PAC 1"), MRS. ASHITA SAWHNEY ("PAC 2") AND SWISS MILITARY LIFESTYLE PRODÙCTS PRIVATÉ LIMITED ("PAC 3") (PAC 1, PAC 2 AND PAC 3 HEREINAFTER COLLECTIVELY REFERRED TO AS THE "PACs") ["OFFER"/ "OPEN OFFER"]

This advertisement ("Advertisement") is being issued pursuant to the SEBI circular SEBI/CIR/CFD/DCR1/CIR/P/2020/83 dated May 14, 2020 ("SEBI Circular"). This Advertisement should be read in conjunction with the Public Announcement ("PA") filed with the Stock Exchanges on June 18, 2020, sent to the Target Company on June 18, 2020, and filed with SEBI on June 18, 2020, the Detailed Public Statement dated June 24, 2020 ("DPS"), which was published on June 25, 2020 in all editions of "Business Standard (English)", all editions of "Business Standard (Hindi)" and Mumbai edition of "Mumbai Lakshadeep (Marathi)", the Corrigendum to the DPS dated August 06, 2020 which was published on August 07, 2020, in all editions of "Business Standard (English)", all editions of "Business Standard (Hindi)" and Mumbai edition of "Mumbai Lakshadeep (Marathi)", and the Letter of Offer dated August 01, 2020, along with the Form of Acceptance-cum Acknowledgement ("LoF").

The capitalized terms used but not defined in this Advertisement shall have the same meaning assigned to them in the LoF. 1. Completion of Dispatch of Letter of Offer

In terms of the SEBI Circular, dispatch of the LoF through electronic means to the Public Shareholders whose email ids are registered with the Depositories/ the Target Company/ Registrar to the Offer and whose name appears on the register of members of the Target Company, at the close of business hours on Monday, August 03, 2020, has been completed on August 10, 2020. In addition to the above, the dispatch of LoF, through speed post, to all the Public Shareholders whose name appears on the register of members of the Target Company, at the close of business hours on Monday, August 03, 2020, has been completed on August 10.2020

Availability of Letter of Offer

a. The LoF is also available on the respective websites of SEBI (www.sebi.gov.in), the Target Company (https://www.networklimited.net), the Registrar to the Offer (https://www.alankit.com/group-company/alankit-assignments-limited), the Manager to the Offe (http://tcagroup.in/) and BSE (www.bseindia.com). In case of non-receipt of LoF, the Public Shareholders, including those who have acquired Equity Shares after the Identified

Date, if they so desire, may download the Letter of Offer or the Form of Acceptance-cum-Acknowledgement from any of the

The Public Shareholders may also contact the following for receiving the LoF:

TURNAROUND CORPORATE ADVISORS PRIVATE Address: 714, Vishwadeep Building, Plot No. 4, District Centre, Janakpuri, New Delhi- 110058 Tel:+91-11-45510390 Email: info@tcagroup.in Contact Person:Mr. Heemadri Mukerjea

ALANKIT ASSIGNMENTS LIMITED Address: 4E/2.Jhandewalan Extension, New Delhi -110055 Tel: +91-11-42541955 Fax: +91-11-42541201 Email: jksingla@alankit.com Contact Person: Mr. JK Singla SEBI Registration Number: INR000002532

Revised Schedule of Activities

Monday, August 17, 2020

SEBI Registration Number: MB/INM000012290 3. Brief Schedule of Activities The schedule of major activities is set forth below:

Activity Date of commencement of tendering period (Offer Opening Date)

Date of expiry of tendering period (Offer Closing Date) Friday, August 28, 2020 Date by which all requirements including payment of consideration would be completed Friday, September 11, 2020 Note: Where last dates are mentioned for certain activities, such activities may happen on or before the respective last date.

4. Other Information The information contained in this Advertisement is in accordance with the SEBI Circular.

Details relating to the procedure for tendering the Equity Shares are more particularly set out in the Letter of Offer. The Advertisement will also be available on the respective websites of SEBI (www.sebi.gov.in), the Target Company (https://www.networklimited.net), the Registrar to the Offer (https://www.alankit.com/group-company/alankit-assignments

Note: Public Shareholders may please note that copies of documents for inspection, as mentioned on pages 29 and 30 of the Letter of Offer, will be available for inspection by Public Shareholders electronically on the website of the Target Company (https://www.networklimited.net), during the period from the date of commencement of the Tendering Period (Monday August 17, 2020) until the date of closure of the Tendering Period (Friday, August 28, 2020).

Issued by the Manager to the Offer on behalf of the Acquirer and the PACs:

limited) and the Manager to the Offer (http://tcagroup.in/) and BSE (www.bseindia.com).



TURNAROUND CORPORATE ADVISORS PRIVATE LIMITED 714, Vishwadeep Building, Plot No. 4, District Centre, Janakpuri, New Delhi- 110058

Tel: +91-11-45510390 E-mail: info@tcagroup.in Website: www.tcagroup.in Contact Person : Mr. Heemadri Mukerjea SEBI Registration No.: MB/INM000012290

PAC 1

Sd/-Sd/-

Ashita Sawhney

PAC 2

Anuj Sawhney Director DIN: 00471724

PAC 3

Swiss Military Lifestyle

एसके इंटरनॅशनल एक्सपोर्ट लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय: ७८, तळमजला, ए२, शाह ॲण्ड नाहर इंडस्ट्रीयल इस्टेट, सिताराम जाधव मार्ग, लोअर परळ, मुंबई-४०००१३. ई-मेल:inf@skinternational.in

३१ मार्च, २०२० रोजी संपलेल्या तिमाहीकरीता एकमेव लेखापरिक्षीत वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

	(रु.लाख)					
	एकमेव					
	संपलेली	संपलेली तिमाही		ने वर्ष		
तपशील	०१.०१.२० ३१.०३.२० अलेखापरिक्षित (१)	०१.०१.१९ ३१.०३.१९ अलेखापरिक्षित (३)	०१.०४.१९ ३१.०३.२० लेखापरिक्षित (४)	१३.०९.१८ ३१.०३.१९ लेखापरिक्षित (५)		
कार्यचलनातून एकूण उत्पन्न (निव्वळ)	१५२६३३४९	१४४५९२४७	८७२८९८२७	XE037966		
कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबपूर्व)	907690	१२५३९७९	(६२१२७९५)	\$803888		
करानंतर साधारण प्रक्रियेतून निव्वळ नफा/(तोटा)	-	- 1/14/01	-	- 1004010		
करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (विशेष साधारण बाबनंतर)	६६८०५०	९२७९४४	(४६७७९४५)	१०३८५८५		
करानंतर कालावधीकरिता एकूण सर्वंकष उत्पन्न (करानंतर कालावधीकरिता एकत्रित नफा/(तोटा (करानंतर) आणि करानंतर इतर सर्वंकष उत्पन्न)	। इ इ ८०५०	९२७९४४	(४६७७९४५)	१०३८५८५		
समभाग भांडवल	७३३१९५४	43489480	(333894X	43489480		
मागील लेखावर्षाच्या ताळेबंद पत्रकानुसार पुनर्मुल्यांकित राखीव वगळून राखीव उत्पन्न प्रतिभाग रु.१० प्रत्येकी	-	-	१६१६०६४०	१०३८५८५		
(खंडीत कार्यचलनाकरिता)						
१. मूळ	0.98	0.१७	-0. ξ V	0.88		
२. सौमिकृत	0.98	০.१७	-0.58	0.88		

सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली त्रैमासिक वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. त्रैमासिक वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नमुना स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com आणि कंपनीच्या http:// skinternational.in/ वेबसाईटवर उपलब्ध आहे.

> एसके इंटरनॅशनल एक्सपोर्ट लिमिटेड सही/-हितेश एस. सध

संचालक मंडळाच्या आदेशान्वये

Date : August 10, 2020

Sd/-Anuj Sawhney Designated Partner
DPIN: 00471724

Anushi Retail LLP

Anuj Sawhney

अमी ठक कंपनी सचिव

सदस्यत्व क्र.एफसीएस९१९६

ठिकाण: मुंबई दिनांक: ३१ जुलै, २०२०

व्यवस्थापकीय संचालव डीआयएन:०३०५५३३१